#### HB PORTFOLIO LIMITED

CIN: L67120HR1994PLC034148

Regd. Off.: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram - 122001, Haryana Phone: + 91-124-4675500 Fax: + 91-124-4370985

E-mail: corporate@hbportfolio.com, Website: www.hbportfolio.com

#### NOTICE DECLARATION OF INTERIM DIVIDEND AND RECORD DATE

Board of the Directors of the Company has at its meeting held on Friday, August 12, 2022 declared an interim dividend at the rate of Rs.0.80 (Eighty Paisa only) per equity share (i.e. 8% on the face value of Rs. 10/- per share) for the FY 2022-23. The interim dividend will be paid on or before Sunday, September 11, 2022 to the equity shareholders of the Company, whose names appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Monday, August 22, 2022, which is the Record Date fixed for the purpose.

The above information is available on the website of the Company i.e. www.hbportfolio.com and on the website of the stock exchange where the shares of the Company is listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) For HB Portfolio Limited

Place: Gurugram Ajay Kumar Mohanty Date : 12/08/2022 (Company Secretary

#### **PUNJ LLOYD LIMITED (In Liquidation)** FOR SALE OF THE COMPANY AS A GOING CONCERN

under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 Announcing the sale of "Punj Lloyd Limited ("Company" or "Corporate Debtor")- In Liquidation" as a going concern pursuant to the Order of Hon'ble NCLT (New Delhi, Principal Bench) dated 27 May 2022 ("Order"). Pursuant to the aforementioned order, Mr. Ashwini Mehra has been appointed as the Liquidator

The Liquidator, in furtherance of the Order and Invitation for Expression of Interest dated 28 June 2022 ("EOI"), is now issuing an invitation for submission of binding bid from Prospective Bidders for participation in the process for sale of the Company as a whole, on a going concern basis which shall be on an 'as is where is', 'as is what is', 'as is how is 'and without any recourse' basis without any representation, warranty or indemnity by the Company, the Liquidator or any other person.

The Company incorporated in 1988, is a well-diversified business conglomerate, engaged in the business of Engineering Progressing and Construction ("EDC") with geographic presence across lodia and

of Engineering, Procurement and Construction ("EPC"), with geographic presence across India and Middle East Countries offering services in Energy and Infrastructure along with manufacturing capabilitie. in the defence sector.

Interested Bidders can procure more details about the sale process by submitting their Expression or Interest pursuant to the Invitation dated 28 June 2022 to LQ.Punj@in.gt.com with copy to mehra.ashwini@gmail.com, surendra.raj@in.gt.com and gauav.khera@in.gt.com. The timelines for sale process of the Corporate Debtor on a going concern basis and other details are

uo ic	ollows:	
		PARTICULARS
	Name of the Corporate Debtor	Punj Lloyd Limited
2.	Date of incorporation of Corporate Debtor	26 September 1988
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	MCA, RoC-Delhi
4.	Corporate identity number / limited liability identification number of Corporate Debtor	L74899DL1988PLC033314
5.	Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	Punj Lloyd House17-18, Nehru Place New Delhi 110019
6.	Liquidation Commencement Date of the Corporate Debtor	Date of Order 27 May 2022, delivered on 31 May 2022
7.	Date of invitation for the submission of binding bids for acquisition of the Corporate Debtor as a going concern	13 August 2022
8.	Asset Sale Process Memorandum for submission of Binding bids	The Interested Bidder, who have not submitted EQI, can submit it along with other required documents to the Liquidator on the email id LQ.Punj@in.gt.com. Copy of EQI is published on website of the Company (Refer - http://punjilloydgroup.com/liquidation-documents)  Upon satisfaction of the eligibility criteria by the Liquidator, the detailed Asset Sale Process Memorandum shall be shared with the interested bidders.  The Interested Bidders who have already submitted the EQI and meet the eligibility criteria will be shared Asset Sale Process Memorandum on their official emails.
9.	Last date for the submission of binding bids	
10.	Name and registration number of the Liquidator	Mr. Ashwini Mehra Regn. No IBBI/IPA-001/IP-P00388/2017-18/10706
11.	Address and email to be used for correspondence with the Liquidator	Mr. Ashwini Mehra, Liquidator Punj Lloyd Limited, C/O Mr. Surendra Raj Gang GT Restructuring Services LLP, L-41, Connaught Circus, New Delhi - 110001, E: <b>LQ.Punj@in.gt.com</b>
12.	Earnest Money Deposit to be submitted along with the Binding Bids	INR 10 Crore
13.	Communication of Reserve Price to Qualified Bidders	5 September 2022
14.	Tentative date of e-auction	6 September 2022
15.	E-auction portal	The Auction Sale will be done through the E-Auction platform: https://ncltauction.auctiontiger.net.

The Liquidator reserves the right to amend the key terms of the sale process including timelines for the Going Concern Sale Process to the extent permissible under the applicable laws and regulations. Any information about amendments /extension of any of the timelines will be available on the Corporate Debtor's website and communicated to the Qualified/ Successful Bidder.

Nothing contained herein shall constitute a binding offer or a commitment for sale of the Company as a whole, on a going concern basis.

Ashwini Mehra (Reg No. IBBI/IPA-001/IP-P00388/2017-18/10706)

Punj Lloyd Limited - In Liquidation Correspondence Address Mr. Ashwini Mehra, Liquidator Date: 13 August, 2022 Punj Lloyd Limite C/O Mr. Surendra Raj Gang

GT Restructuring Services LLP

L-41, Connaught Circus, New Delhi - 110001, E: LQ.Punj@in.gt.com

Registered address of Insolvency Professional with IBBI:
C 1201, Salarpuria Magnificia, Old Madras Rd. Bangalore-560016, E: Mehra.Ashwini@gmail.com

**BAJAJ HEALTHCARE LIMITED** ity Infotech Park, Plot No.B-39, B-West, Thane- 400 604 CIN: L99999MH1993PLC072892 9 A/1,Rd No.23, Wagle Ind. Estate Tha Tel.: 022-6617 7400; Fax: 022-6617 7458

EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr.	Particulars		ı	Year Ende	
No.		30/06/2022 (Unaudited)	31/03/2022 (Audited)	30/06/2021 (Unaudited)	31/03/202 (Audited)
1.	Total Income from Operations	17,206.88	17,571.36	18,568.87	67,988.9
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items )	1,615.57	1,692.89	2,725.36	8,968.4
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items )	1,615.57	1,692.89	2,725.36	8,968.4
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items )	1,201.88	1,747.20	1,921.71	7,138.5
5.	Total Comprehensive Income	1,201.88	1,754.11	1,921.71	7,145.4
6.	Equity Share Capital	1,379.92	1,379.92	1,379.92	1,379.9
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	31,468.6
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) –  1. Basic: (per shares Rs.) 2. Diluted: (per shares Rs.)	4.35 4.35	6.33 6.33	6.96 6.96	25.8 25.8

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on August 12, 2022.

The financial results for the guarter ended 30th June, 2022 have been subjected to limited review by the auditors of the Company The figures of the previous period have been regrouped whenever necessary.

The above is an extract of the detailed Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Unaudited Financial Results are available on the Stock Exchanges' websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and als available on the Company's website i.e. www.bajajhealth.com

FOR BAJAJ HEALTHCARE LIMITED

(Chairman & Managing Director)

Sajankumar Bajaj

(DIN:00225950)

Date: 12/08/2022

### **Kovilpatti Lakshmi Roller Flour Mills Limited**

Registered Office: 75/8, Benares Cape Road, Gangaikondan - 627352, Tirunelveli District, Tamilnadu. Phone: +91 462 248 6532, Fax: +91 462 248 6132 E-mail ID: ho@klrf.in, website: www.klrf.in CIN: L15314TN1961PLC004674

Extract of unaudited standalone financial results for the guarter ended June 30,2022

		Т	hree months er	nded	Year ended	
S.No.	Particulars	30.06.2022 (unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (unaudited)	31.03.2022 (Audited)	
1.	Total Revenue from operations (net)	7,844.15	7,442.49	5,566.01	27,711.61	
2.	Net profit / (loss) for the period (before tax exceptional and/or extraordinary items)	420.19	547.52	147.30	1,033.79	
3.	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	420.19	547.52	147.30	1,033.79	
4.	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	305.42	404.54	109.57	753.02	
5.	Total comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	300.97	379.27	112.05	735.19	
6.	Equity share capital	554.15	554.15	554.15	554.15	
7.	Other equity (excluding revaluation reserve)				4,277.33	
8.	Earnings per share (of Rs. 10/-each) (a) Basic (b) Diluted	5.51 5.51	7.30 7.30	1.98 1.98	13.59 13.59	
						1

#### Note:

Place: Coimbatore

Date : 12.08.2022

In accordance with SEBI (LODR) Regulations 2015, the above unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 as reviewed and recommended by the Audit Committee of the Board, has been approved by the Board of Directors at its meeting held

The above is an extract of the detailed format of the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com, on the Stock  $\label{prop:company:exchange} \textbf{Exchange where the Company's shares are listed and on the website of the Company i.e., www.klrf.in$ 

For Kovilpatti Lakshmi Roller Flour Mills Limited Sharath Jagannathan Managing Director DIN: 07298941

### **Best View Infracon Limited**

CIN: U70109DL2008PLC185337  $\ensuremath{ \bigcirc }$  Registerd Office:- 201-212, 2nd Floor, Splendor Forum, Jasola District Centre, New Delhi-110025

	Financial Results for the Quarter	ended 30th	June, 2022	
			(Amount i	n thousands)
		Quarte	r ended	Year ended
SI. No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	31.03.2022
140.		Unaudited	(Refer note 2)	Audited
1	Total Income from Operations		287.92	1,152.26
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,Exceptional and/or Extraordinary items)	(946.53)	(468.66)	(1,768.92)
3	Net Profit/(loss) for the period before Tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(946.53)	(468.66)	(1,768.92)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(946.53)	(468.66)	(1,768.92)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the Period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(946.53)	(468.66)	(1,768.92)
6	Paid- up Equity Share Capital (Face value of ₹ 10 per Equity Share)			500.10
7	Reserves (excluding Revaluation Reserve )			
8	Securities Premium Account			
9	Net Worth	-8053.71	(7,107.71)	(7,107.71)
10	Paid up Debt Capital /Outstanding Debt	18,98,536.33	17,48,824.67	17,48,824.67
11	Outstanding Redeemable Preference Shares	NIL	NIL	NIL
12	Debt Equity Ratio	(235.73)	(246.06)	(246.06)
13	Earnings/(Loss) per Equity Share (for Continuing and Discontinued Operations)			
	1. Basic (₹)	(18.93)	(9.37)	(35.37)
	2. Diluted (₹)	(18.93)	(9.37)	(35.37)
14	Capital Redemption Reserve	NIL	NIL	NIL
15	Debenture Redemption Reserve	NIL	NIL	NIL
16	Debt Service Coverage Ratio	(0.03)	(0.02)	(0.02)
17	Interest Service Coverage Ratio	(0.03)	(0.02)	(0.02)
18	Current Ratio	0.08	0.08	0.08
19	Long Term Debt to Working Capital	(3.94)	(4.05)	(4.05)
20	Bad Debts to Account Receivable Ratio	NA	NA	NA
21	Current Liability Ratio	0.16	0.15	0.15
22	Total Debts to Total Assets	0.72	0.69	0.69
23	Debtors Turnover	NA	NA	NA
24	Inventory Turnover	NA	NA	NA
25	Operating Margin(%)	NA	NA	NA

#### 26 | Net Profit Margin(%) Notes:

- The above unaudited financial results of the Best view Infracon Limited ('the Company) for the quarter ended 30 June 2022 have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at the meeting held on 12 August 2022. In compliance with regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, a limited review of financial results for the quarter ended 30 June 2022 has been carried out by the statutory auditors of the Company.
- The figures for the quarter ended 31 March 2022 represents the balancing figures between audited figures in respect of the full financial year and reviewed year to date figures upto the third quarter of the financial year. The columns of figures for the quarter ended 30 June 2021 have not been disclosed in the Statement pursuant to relaxation provided by the Securities and Exchange Board of India through its circular no SEBI/HO/DDHS/CIR/2021/0000000637 dated 5 October 2021.
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended 30th June, 2022 filed with Bombay Stock Exchange Limited (BSE) pursuant to Regulation 52 of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.eldecogroup.com.
- The Company's business segment is reflected based on principal business activities carried on by the Company i.e. leasing and development of properties, which as per Ind AS 108 on 'Operating Segment' considered to be the only reported business segment. The Company is operating in India which is considered as a single geographical segment.
- The Company has not appointed any Managing Director or Executive Director due to non-applicability of Section 203 of the Companies Act, 2013. Hence, the Board of Directors have authorised Mr. Manish Jaiswal (DIN: 05254332), Director to sign the Financial Results for the Quarter ended 30th June, 2022.

For Best View Infracon Limited

(1.63)

(1.54)

Date: 12.08.2022 **Manish Jaiswal** Place: New Delhi

# **S** kotak<sup>®</sup>

### **KOTAK MAHINDRA PRIME LIMITED**

CIN - U67200MH1996PLC097730 Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Website: Kotak.com Telephone: +91-22-61660000 Extract of financial results for quarter ended June 30, 2022

		-			(₹ In Lakhs)
Sr. No.	Particulars	Quarter ended Jun 30, 2022 (Unaudited)	Quarter ended March 31, 2022 (Unaudited)	Quarter ended Jun 30, 2021 (Unaudited)	Year ended March 31, 2022 (Audited)
1	1 Total Income from Operations		69,711.88	59,533.75	262,562.52
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	28,086.17	47,122.25	12,748.54	129,905.01
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	28,086.17	47,122.25	12,748.54	129,905.01
4	(after Exceptional and Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	20,967.71	35,383.27	9,822.84	97,470.40
5		18,569.65	22,934.11	30,654.37	111,574.67
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	349.52	349.52	349.52	349.52
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	888,270.64	871,321.59	791,790.71	871,321.59
8	Securities Premium Account	53,075.16	53,075.16	53,075.16	53,075.16
9	Net Worth	9,41,695.32	9,24,746.27	8,45,215.39	9,24,746.27
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,864,572.99	1,958,078.30	1,605,333.52	1,958,078.30
11	Outstanding Redeemable Preference Shares	_	_	10,000.00	_
12	Debt Equity Ratio	1.98	2.12	1.90	2.12
13	Earnings per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic	599.90	1,012.34	281.04	2,788.69
	2. Diluted	599.90	1,012.34	281.04	2,788.69
14	Capital Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.00
15	Debenture Redemption Reserve	_	_	_	_
16	Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.
17	Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.

### Notes:

Place: Mumbai

Date: August 11, 2022

- The above results have been reviewed and recommended for Board approval by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on August 11, 2022. The results have
- been subjected to "Limited Review" by the statutory auditors. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requiremnets) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kotak.com
- For the items referred in sub-clauses (a), {d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements), Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com
- Figures for the previous year have been regrouped wherever necessary to conform to current period/ year

For and on behalf of Board of Directors **Kotak Mahindra Prime Limited** 

Vyomesh Kapasi Managing Director

# ZODIAC

FINEST QUALITY CLOTHING

EXTRACT FROM THE UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

1			STANDALONE						
			QUARTER ENDED ON Y				YEAR ENDED ON		
		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		(Unaudited)	(Refer Note 'b' below)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Refer Note 'b' below)	(Unaudited)	(Audited)
			(Unaudited)				(Unaudited)		
1.	Total Income from operations	4,238	4,259	3,133	16,062	4,248	4,209	2,490	15,336
2.	Net Loss for the period before tax	(578)	(581)	(81)	(884)	(645)	(631)	(778)	(1,646)
3.	Loss for the period after tax	(597)	(602)	(192)	(988)	(679)	(657)	(781)	(1,637)
4.	Total Comprehensive Loss for the period [Comprising								
	Profit/ (Loss) for the period (after tax) and Other								
	Comprehensive Income (after tax)]	(566)	(262)	(127)	(408)	(579)	(285)	(655)	(979)
5.	Paid up Equity Share Capital	2,476	2,476	2,476	2,476	2,476	2,476	2,476	2,476
6.	Other Equity				19,918				22,158
7.	Loss Per Share (EPS) (of Rs. 10/- each) (in Rs.)								
	1. Basic	(2.41)	(2.43)	(0.78)	(3.99)	(2.74)	(2.65)	(3.15)	(6.61)
	2. Diluted	(2.41)	(2.43)	(0.78)	(3.99)	(2.74)	(2.65)	(3.15)	(6.61)

Place: Mumbai

Date: August 12, 2022

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website
- b) The figures for the quarter ended March31,2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March31,2022 and the unaudited published year to

date figures upto third quarter of the said financial year. c) Other Income includes:

			STANDALONE				CONSOLIDATED			
			QUARTER ENDED ON YE				YEAR ENDED ON			
		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	
(i)	Net gain on fair value / sale of financial assets measured									
	at fair value through profit or loss	92	180	180	1,638	92	180	180	1,638	
(ii)	Dividend income from subsidiary	-	-	672	672	-	-	-	-	
(iiii)	Covid-19 related rent concessions	-	59	154	353	-	59	154	353	
(iv	Gain on termination / remeasurement / modification of									
	lease contracts	-	12	130	170	-	12	130	170	
	Total	92	251	1,136	2,833	92	251	464	2,161	

d) The Group's management has assessed theimpact(including liquidity position) due to COVID-19pandemicon the operations of theGroup and considering the current situation, have concluded that it does not have material impacton the operations and the financial position of the Group

For and on behalf of the Board of Directors

Sd/-

S. Y. NOORANI

Vice Chairman & Managing Director

DIN: 00068423

ZODIAC CLOTHING COMPANY LTD. Regd. Office: Nyloc House, 254, D-2, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030. Tel: 022-66677000, Fax: 022-66677279, Website: www.zodiaconline.com, Email Id: cosecy@zodiacmtc.com CIN: L17100MH1984PLC033143

















कुणीतरी पाळलेले

असण्याची शक्यता नाकारता

येत नाही, त्याला सोडून

दिलेले असावे. माकडाला

आणणे फायदेशीर ठरले.

माकडाला पकडल्यानंतर

करत आहेत.

त्याच्यावर पश्वैद्यक उपचार

- **सुभाष सांगळे,** वनपाल

संगमनेर वनपरिक्षेत्र विभाग ३

पकडण्यासाठी माकडीणीला

लोकमत न्यूज नेटवर्क अधिक लहान मुलांवर हल्ले करत दहशत माजवणाऱ्या एका माकडाला जाळ्यात पकडण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल लढविली. चक्क एका प्रेमाचे जाळे टाकले. माकडही तिच्या प्रेमाला भुलले आणि त्याच वेळी त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. माकडावर केलेल्या या 'हनी ट्रॅप'मुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून हा अनोखा ट्रॅप सर्वत्र चर्चेचा

लहान मुलांवर हल्ले सुरु केले. साकुर संगमनेर (जि. अहमदनगर) : २५ हुन येथील सानवी इघे आणि नगमा मोमीन या दोन लहान मुलींना माकडाने चावा घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, हल्ला करणे असे प्रकार सुरू असताना विशेषत: हे माकड लहान मुलांना लक्ष्य करत होते. एका विद्यालयात ते घुसले व विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. माकडाला पकडण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरत होती. वनविभागाचे असलेले प्रयत्न फोल ठरत होते.



#### कसे केले जेरबंद?

एका वस्तीवर माकड असल्याचे समजताच तिथे माकडीणीला आणून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. काही खाद्यपदार्थही ठेवले. काही वेळाने तेथे माकड आलेच. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी माकडावर नजर ठेवून होते. वेळ साधून कर्मचाऱ्याने गनच्या साहाय्याने डॉट मारला, त्याला पकडण्यासाठी जाळी टाकन पकडण्यात आले.

निविदा सूचनेकरिता सिग्नलिंग काम

ई-निविदा सूचना क्र.: ई-१२७-एसटी-पी-

एनजीपी ऑटो एसआयज्-ईआय-एम, दिनांक

: **३०.०७.२०२२. कामाचे नाव**ः ''दक्षिण पव

मध्य रेल्वेच्या नागपुर मंडळमध्ये कलमना-नागपु

अभिकल्प (डिझाईन) तसेचे ड्राईंग; महत्व

साहित्यांचा पुरवठा: नाल्यांचे खोदकाम: सिग्नलिंग

क्वॉड केबल, ओएफसी तसेच पॉवर केबल आखणी

जंक्शन बॉक्स, सिग्नल स्थापन करणे; रिले, ट्रॅव

सर्किट, एक्सल काऊंटर, समपार फाटक

ईकेटी/केएलसीआर. आयपीएस. यएफएसबीआय

डाटालॉगर/आरटीयची

स्वयंचर्लित सिग्नलिंग कामाच्या<sup>ँ</sup> व्यवस्थेकरित

वितरित (डिस्ट्रीब्युटेड) इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग

(हिताची मेक) आणि आरआरआय यात आवश्यक

सुधारणेसहित एमएसडीएसी ची स्थापना व परीक्षण

करणे.'' **निविदा मूल्यः** रु. ६,२६,७८,७१५.१४ (र

सहा कोटी सव्वीस् लाख अठ्ठयाहत्तर हजार सातश् पंधरा आणि चौदा पैसे फक्त). बोली सरक्षा (सरक्षा

**मल्य):** रु. ४,६३,४००/- (रु. चार<sup>®</sup>लाख त्रेसष

निविदा बंद होण्याची तारीख : २२.०८.२०२२

सविस्तर माहितीकरिता कृपया आमची वेबसाईव

उपमुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभि./

परि./नागप

रोजी १५.०० वा. पर्यंत.

पाया घालणे तसेच उपकरण (एपरेटस)

🎇 मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि २ रा मजला, चर्चगेट स्थानक इमारत, मुंबई ४०००२० दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

मयुटीपी -।।। अंतर्गत एमआरव्हीसी द्वारे ट्रान्स हार्बन नवळ ठाणे आणि ऐरोली दरम्यान नवीन दिघा स्थानक बांधण्यात येत आहे. सदर संबंधात. दोन्ही अप आणि डाऊन , सबवेज. जिने. लिफ्टस इ. चे बांधकाम सुरू आहे. **म्हण्**न ठाणे - ऐरोली मार्गादरम्यानच्या सर्व प्रवाशांना सल्ल टाळण्यासाठी लोकल गाडीच्या फटरेस्टवर किंव दरवाजाच्या बाहेर झुकू नये/बसू नये/उभे राहू नये.

माहिती तंत्रज्ञान विभाग केंद्रीय कार्यालय भारतीय रिझर्व्ह बँक "नेक्स्ट जनरेशन सिक्यरिटी ऑपरेशन सेंटर - पुरवठा, डिझाईन, प्रस्थापन, कार्यान्वयन, एकीकरण, सर्वसमावेशक (https://www.mstcecommerce.com/eprochome/rbi/) वर ई-निविदा द्वारे दोन

खुली ई - निविदा मागविणारी सूचना आमंत्रण दि. 13.08.2022

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. च्या वतीने, प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक, रत्नागिरी हे खालील

कामाकरिता खुल्या ई - निविदा मागवीत आहेत: झाराप स्थानकात 150 मी. लांबीच्या (15

मी. रुंद) गुड्स प्लॅटफॉर्मचे बांधकाम व 60 मी. लांबीकरिता रेल्वेमार्गाचा विस्तार.

(निविदा क्र. : KR-RN-SEN-W-2022-10) अंदाजित मूल्य: ₹ 31,82,854/-, इरठे:

₹ 63,700/-, **निविदा ऑनलाइन जमा करण्याची अंतिम तारीख व वेळ:** दि. 05.09.2022

रोजी दु. 15.00 वा. पुढील तपशिलाकरिता प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय

एमआयडीसी क्षेत्र, मिरजोळे, रत्नागिरी (वेबसाइट: www.ireps.gov.in) येथे संपर्क साधा.

भारतीय विद्युदर्स सँक

कापरिशन लिमिटेड

रिझर्व्ह (https://www.rbi.org.in/Scripts/Bs\_ViewTenders.aspx) निविदा खंड पहा पढील शद्धिपत्रक/परिशिष्ट, काही असल्यास, ते ह्याच यआरएल वर अपलोड केले जाईल कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार बँक राखून ठेवत आहे.

माहिती तंत्रज्ञान विभाग, आरबीआय, मंबई

खविणाऱ्या ई-मेल/एसएमएस/फोन कॉल मुळे फसगत होऊ देऊ नका''

महावितरण कंपनीच्या नोंदणीकृत ठेकेदारांकडून रत्नागिरी मंडल कार्यालयांतर्गत रत्नागिरी, चिपळूण आणि खेड विभागाअंतर्गत नादरूस्त CT & PT बदलन नवीन CT & PT पुरवठा व स्थापित करणेकामीच्या निविदा मागविण्यांत येत आहे.

अ. क्र.	निविदा क्र. अअ/रमं/तां/	निविदा रक्कम (रू.लाखात)	बयाणा रक्कम (रू.)	निविदा खरेदी फी (रू.)
9	SE/RC/CT-PT/T-12/22-23	२०.००	२००००/-	२५००+१८% GST =२९५०/-

निविदा खरेदी फी ऑन लाईन भरणे आवश्यक आहे व बयाणा रक्कम बँक गँरटी, डीडी स्वरूपात (पेअबल ॲट रत्नागिरी) अथवा ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. निविदा दिनांक १३.०८.२०२२ ते २१.०८.२०२२ पर्यंत कंपनीच्या **https:/**/ etender.mahadiscom.in/eatApp या वेबसाईटवर उपलब्ध राहील

अधीक्षक अभियंता (रमं), मंडल कार्यालय, रत्नागिरी. PRO/KZR/No. ३१/२०२२-२३ दि.१२.०८.२०२२

> OFFICE OF THE MEDICAL SUPERINTENDENT MH-EMPLOYEES STATE INSURANCE SOCIETY, HOSPITAL OFFICE ADDRESS- ESI SOCIETY HOSPITAL, GANPAT JADHAV MARG, WORLI, MUMBAI-18

ST VJ(A) N.T(B) N.T(C) N.T(D) OBC SBC EWS OPEN TOTAL

ई-निविदा सूचना

हा प्रकार एस.एम. जोशी पुलाखालील नदीपात्रातील रस्त्यावर

मध्यरात्री घडला. वंचिका लालवाणी,

रस्ता पाण्याखाली गेला असताना कार घालणे पडले महागात

कपिल लालवाणी, कृष्णा लालवाणी अशी सुटका केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण मूळचे पालघरचे आहेत.



QUALIFICATION

1.) M.B.B.S. With

M.D/ DNB

Psychiatry

or Diploma (D.PM)

2) M.B.B.S. With

M.D/DNB

Anaestheisa

or Diploma(D.A

Medical Superintendent

MH-ESI Society Hospital, Worli, Mumbai 18

**EMOLUMENTS** 

Consolidated

Remuneration

of P.G. of

concern

faculty

(Specialist)

Rs. 85,000/-

per month for 7 hours session per day ie. 9.00 AM to 4.00 P.M.fo 6 days in a weel

# मुंबईचा यापुढील महापौर भाजपचाच होणार : शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क


होणार. असा

विश्वास मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला, त्याला तडा जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुंबईकरांसाठी आम्ही गेली दोन दशकभर ज्यांच्याबरोबर संघर्ष केला, त्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला तडीपार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. तसेच केंद्रीय भाजपला मुंबईत

मुंबई : आमचं ठरलं, मुंबईकरांना जो संपादन करून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यासाठी मुंबईतील भाजपचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मोठी टीम असून, सगळे मिळून आम्ही आमचाच महापौर महापालिकेत बसवू.

> मुंबईतील रखडलेला कोस्टल रोड, मेट्रोच्या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार, शालेय साहित्य देण्यात झालेला विलंब अशी अत्यंत भ्रष्ट व्यवस्था मुंबई महापालिकेत असून, मुंबईकरांना यापासून सुटका हवी आहे. ज्यांनी आतापर्यंत ठरावीक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले, त्यांना महापालिकेत्न तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण होईल,



बहन्मंबई महानगरपालिकेतील जनसंपर्क खात्याच्या आस्थापनेवरील 'सहाय्यक जनसंपर्क अधिकारी' या संवर्गाची पृढीलप्रमाणे रिक्त पर्दे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेतः

पदाचे नाव	वेतनश्रेणी	सामाजिक आरक्षण	रिक्त पदे
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी	एम२३ (४१८००-१३२३००)	अ.जा.	०१
	अधिक अनुज्ञेय भत्ते	भ.ज.(ब)	०१
		इ.मा.व.	०१
		आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक	०१
		खुला	०१
		एकूण रिक्त पदे	૦૫
	·		सहाय्यक जनसंपर्क अधिकारी एम२३ (४१८००-१३२३००) अ.जा. अधिक अनुज्ञेय भत्ते भ.ज.(ब) इ.मा.व. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खुला

करण्याची पध्दत याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी व इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पुढील लिंक उपलब्ध करण्यात येत आहे. https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/glrn या लिंकमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करुन उपलब्ध लिंकवर विहित वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत.

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी:-

दिनांक १३.०८.२०२२ (००:००:०१) ते ०२.०९.२०२२ (२४:००:००)

पीआरओ/१०८०/जाहिरात/२०२२-२३

जनसंपर्क अधिकारी

रस्त्यावरचे उघड्यावरील अन्न पदार्थ, कापलेली फळे व पेय यांचे सेवन करु नये.

### कारी परकारणवर्गातिका, कारी

प्रतिबंधित प्लास्टिक न वापरण्याबाबत

दुकाने, आस्थापना व नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक प्लास्टिक - २०१८/प्र.क्र.२४/तां.क. ४ दि. २३.०३.२०१८ अन्वये संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्मा**को**लवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) बंदी घातलेली

प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तुंची यादी :

१. प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या).

२. थर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु उदा. ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, इत्यादी.

३. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू.

४. द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच/कप.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारित) नियम २०२१ नुसार प्रतिबंधित वस्तू :

१. सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकॉल.

२. मिटाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे.

३. प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅण्डी कांड्या.

४. आईस्क्रीम कांड्या.

५. प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी- जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स).

६. १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी आहे.

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र. प्लास्टिक २०२२/प्र.क्र.६५/तां.क.१, दिनांक १५ जुलै, २०२२ नुसार प्रतिबंधित

9. प्लास्टीक लेपीत (Coating) तसेच प्लास्टीक थर (Laminated) असणा-या पेपर/ ॲल्युमिनियम इत्यादीपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी एकल

नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता उपरोक्त नमूद वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) वापर करू नये. सदर अधिसूचनेचे व नियमाचे उत्पादक/ साठेदार/ पुरवठादार/ विक्रेते यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण) अधिनियम, २००६ च्या कलम ९ अन्वये प्रथम गुन्ह्यासाठी रु.५,०००/-, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रु.१०,०००/- व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास व रु.२५,०००/- पर्यंत दंड करण्यात येईल. नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता उपरोक्त नमूद वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) वापर करू नये. सदर अधिसूचनेचे व नियमाचे उत्पादक/ साठेदार/ पुरवठादार/ विक्रेते यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण) अधिनियम, २००६ च्या कलम ९ अन्वये प्रथम गुन्ह्यासाठी रु.५,०००/-, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रु.१०,०००/- व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यापर्यंत तुरुंगवास व रु.२५,०००/- पर्यंत दंड करण्यात

ठामपा/पिआरओ/प्रनिक/४६५/२०२२-२३

दि:१२.०८.२०२२ plsvisitourofficialweb-site

अतिरिक्त आयुक्त- २ ठाणे महानगरपालिका,ठाणे

www.thanecity.gov.in

घरोघरी अभिमानाने तिरंगा फडकवुया 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करुया !

SC

0 0

SR | DEPARTMENT

Medical Office

As per instruction if the candidates of the respective category is not available then the post will be filled in by candidate of any category in the Merit list 3. Medical Superintendent MH-ESI Society, Hospital may increase or decrease or cancel filling up of any or all the post without assingning any reasons.

4. The recruitments are purely on contractual basis and selected candidate will have no claim for regularization of the service in the hospital.

5. Selected candidates will have to sign agreement of Terms & Conditions on Rs.100 stamp paper to be purchased by the candidate prior to joining

6.In case regular incumbent joins the appointment of concern faculty will be terminated automatically as per the condition of the contract.

Selected candidates will have to join on immediately.

9. Other details in regards to Term & condition for the above appointment will be available in the offfice of Medical Superintendent ESIS Hospital Worli, Mumbai-18

10.For Candidates- Document Requirement at the time of interview (Original & 2 Set of Photocopies), Matricualation certificate for Age Proof, Proof of Educational Qualification MMC/MCI Registration Certificate (Renewal), Cast Certificate, Cast validity certificate, Non creamy layer certificate & Two Photographs (PP Size)

EMAIL ID - worli.esis@gmail.com Tel No. 24933142/43, 24932390, 24935464. Fax-24932428 (GOVERNMENT OF MAHARASHTRA) Walk in interview for appointment of Medical Officers (for 1 year) On Contract basis for ESIS Hospital, Worli, Mumbai-18

**DGIPR - 2022-23/2389** 

निव्वळ तोटा कारपर्व कालावधीसाठी

आणि (कर पश्चात) इतर समावेशक उत्पन्न]

भरणा केलेले समन्याय भाग भांडवल

प्रति शेअर तोटा (प्रत्येकी रु. १०/-)

(वार्षिक नाही) (रुपये)

[(कर पश्चात) कालावधीसाठीच्या नफा / (तोटा) च्या समावेशासह

कर पश्चात कालावधीसाठी तोटा कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक (तोटा)

3

0	जून २०२३	२ रोजी	संपलेल्या	तिमाही	पर्यंतचे	एकेरी	3
			-				

	ę	क्षत्राकृत अलख	त्रापसाञ्चल । पर	।।य । नण्कप	Rs.in L						
		एकेरी			एकत्रीकृत						
		तिमाही संपलेली		वर्ष संपलेली		तिमाही संपलेर्ल	तिमाही संपलेली				
३० जून २०२२ 🛮 ३१ मार्च, २०२२ 🗷 ३० जून २०२१		३१ मार्च, २०२२	३० जून २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून २०२१	३१ मार्च, २०२२					
	अलेखापरीक्षित	(खाली टीप बी पहा)	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	(खाली टीप बी पहा)	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
		अलेखापरीक्षित				अलेखापरीक्षित					
	४,२३८	४,२५९	३,१३३	१६,०६२	४,२४८	४,२०९	२,४९०	१५,३३६			
	(५७८)	(५८१)	(८१)	(४১১)	(६४५)	(६३१)	(১୧୧)	(१,६४६)			
	(५९७)	(६०२)	(१९२)	(১১۶)	(६७९)	(६५७)	(७८१)	(१,६३७)			
	(५६६)	(२६२)	(१२७)	(४०८)	(५७९)	(२८५)	(६५५)	(९७९)			
	२,४७६	२,४७६	२,४७६	२,४७६	२,४७६	२,४७६	२,४७६	२,४७६			
				१९,९१८				२२,१५८			

(3.55)

DATE & TIME AGE AS ON DATE

OF INTERVIEW

Up to 58 years

as on the date

of interview

OF INTERVIEW

22.08.2022

11.00 A.M

२. लेघुवर्तित

ए. सेबी (सुचीबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ चा विनियम ३३ अन्वये शेअर बाजारामध्ये दाखल करण्यात आलेल्या त्रैमासिक निष्कर्षांच्या तपशिलावर नमुन्याचा वरील सारांश आहे. त्रैमासिक निष्कर्षांचा हा संपूर्ण नमुना शेअर बाजाराच्य www.nseindia.com आणि www.bseindia.com या संकेतस्थळावर आणि कंपनीच्या www.zodiaconline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

बी . ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडे हे ३१, मार्च २०२२ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरीक्षित आकडे आणि सदर वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाही पर्यंत आलेखापरीक्षित प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत सी. इतर उत्पन्नाचा समावेश

<b>ग</b> न		एकेरी				एकत्रीकृत			
1 <u>1</u>	तपशील	तिमाही संपलेली			वर्ष संपलेली		तिमाही संपलेली वर्ष संपलेल		
n.		३० जून २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून २०२१	३१ मार्च, २०२२	३० जून २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून २०२१	३१ मार्च, २०२२
	वाजवी मूल्यावर निव्वळ नफा / नफा किंवा तोटा याद्वारे वाजवी मूल्यावर मोजलेल्या	99	१८०	१८०	१,६३८	99	१८०	१८०	१,६३८
	आर्थिक मालमत्तेची विक्री								
	उपकंपनीकडून लाभांश उत्पन्न	_	-	६७२	६७२	-	-	-	-
	कोविड-१९ संबंधित भाड्यात सवलत	-	५९	१५४	<i><b>३५</b>३</i>	-	५९	१५४	३५३
	भाडेपट्टा कराराच्या समाप्ती / पुनर्मापन / फेरबदल यावर नफा	-	१२	१३०	१७०	-	१२	१३०	१७०
	एकण	65	268	8.838	2.433	65	280	XEX	9,96,9

डी. समृहाच्या व्यवस्थापनाने समृहाच्या कामकाजावर कोविड-१९ महामारीमुळे झालेल्या प्रभावाचे (तरलता स्थितीसह) मृत्यांकन केले आहे आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करून असा निष्कर्ष काढला आहे की त्याचा समृहाच्या कामकाजावर आणि आर्थिक स्थितीवर कोणताही

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२२

झोडियाक क्लोथिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नायलॉक हाऊस, २५४, डी-२, डॉ. अॅनी बेसंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०.

टेली.: ०२२-६६६७७०००, फॅक्स : ०२२-६६६७७२७९. वेबसाईट : www.zodiaconline.com, ई-मेल आयडी : cosecy@zodiacmtc.com

CIN: L17100MH1984PLC033143









संचालक मंडळाच्या वतीने

डीआयएन : ०००६८४२३

उपाध्यक्ष अँड मॅनेजींग डायरेक्टर

(३.१५)





